



# फलोत्पादन

११

गुरुवार, ३ नोवेंबर २०२२

• सकाळ अंग्रेजी

## पाणी साठलेल्या बागेमध्ये करावयाच्या उपाययोजना

### द्राक्ष उत्पादन तंत्र

डॉ. एम. डॉ. गामटेके,  
डॉ. आर. पी. कुलकर्णी, अप्पासो गवळी

मंजूरी द्राक्ष विधानमध्ये परतीचा पडक्स जास्त प्रमाणात कोसऱ्यात गेला. मेल्या काढी दिवसांपासून बन्यापासी उपडीप असल्यामुळे काही भागात फलाळेल्या सुख द्वाल्या आहेत. आणि छाटल्या बेटलेल्या रोतकांवर्क्या बाग पुढोरा अवश्य बोरी मोरीत अवश्येत आहेत. अशा सर्व बागांमध्ये पाणी साठलेले दिस आहे. बायाच मरुष असल्यात अवश्य आपासी हात द्वाल्या पाण्यातच उत्पा असल्याचेही विच आहे. विशेषत: कमी निराप. कमी संरक्षय कवं व खोलवयन काही भागी विकल मारी असलेल्या बागांमध्ये पाणी बराच काळ साठून राहो. समान्याः उत्तर विचार असलेल्या बाग पावसानंतर १ ते २ दिवसांत वाफशाव घेवत. अशा बागांवर पावसाचे विशेष विचारित परिणाम दिसावत नाहीत. मात्र ज्या बागांमध्ये पाण्यातच स्वावर निवार होत नाही, अशा डिक्काणी द्राक्षवेलीवर ताण घेऊन विशेष परिणाम दिसू शकता.

### अति पावसामुळे वेलीवर होणारे परिणाम

- पाणी साठून राहणाऱ्या बागेतील मातीमध्येत अविसरजनकी यात्राकी घटते किंवा शुद्ध होते. मातीच्या काणामध्ये पाणी शिरायामुळे तिचे असलेली हवा (अंकितावर) बाहेर पडते. मुळांच्या वेळात हवा खेळली नसल्यामुळे मुळांतरे होणारे अन्न प्राप्त्याचे कायं नंद पडते. मुळांचे कायं अविसर चालू राहण्याकरिता हवेची असेत गरज असते.



मुळांचे अप्रप्राहणाचे कायं सुख नसल्यामुळे वेलीवर कुटलेली मुळे.

- सध्याच्या परिस्थितीमध्ये पाणी साठलेल्या किंवा पाण्याच्या जमिनीमध्ये पांढरी मुळे जास्त काळ राहिल्याम सूक्न जातात. त्यामुळे अप्रप्राहणाच्या कायं घावते. असाही स्थितीमध्ये ड्राक्षवेल तंग घसन राहते. पुढे जमीन वाफशाव येताच वेळ पुढीसू लेल्या कायं राहते. त्यामुळे जास्त घावावण्याची आवश्यकता नसलेली तरी बाग लवकरात स्वेच्छ वाफशाव अणवण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता असते.
- साठलेल्या पाण्यामुळे बागेतील वातावरणातही अर्द्धांत मोठांचा प्रमाणात असते. ड्राक्ष वातावरण, कमी सुर्योगाकाश आणि त्यातच मुळांकडून अप्रप्राहणाचे कायं सुख नसल्यामुळे एकूण प्रकाळ संसरेपावर विशेषत परिणाम होतो. वेलीचे वायू घसन कमी अवश्य वेळ होते. वेळ झाल्याकेंद्र अवश्य किळवण्याची प्रक्रिया सुख होते. असरीनीती ७० ते १० टक्क्यावरीमध्ये घटते.
- पाणी साठलेल्या बागेतील वेलीच्या पाणीवरील रुपे मुळांकडून मिळालेल्या संकेतामुळे (विशेषत: अंकितावर) वेळ होतात.
- फलाळांची झालेल्या बागा न पुढीले अथवा कुटी निघू कायापांचे, वाळ शुद्धीचे किंवा फलाळाकाढी व पाने निसरेत दिसणे असी लक्षण दिसतात.
- दोले निसरेत व पूर्ण झाल्याप्रमाणे दिसतात.
- फलाळांची न झालेल्या बागांमध्ये उपग्रह होऊ शकते. काही द्राक्ष जातीमध्ये वाफशाव येताच फेळ पूर्ण (वांद पूर्ण) जारीने याव शकते.
- फुटून आलेल्या आणि फुटून व सेंट्रल असलेले असलेल्या बागांमध्ये वालीवर विशेष परिणाम होण्याची शक्कता आहे. रोगाचा प्रातिरोपण वातावरणाची शक्कता आहे.
- तण जास्त असलेल्या बागेमध्ये पाणी साठून राहिल्याम पाण्यामध्ये बागेतील तंत्राचे ची सर्वदृ पासाऱ्याची शक्कता असते.
- पावसार्षी ज्या खालीचा वेसल ढोम दिलेला होता. तेवेळ ढोम पाण्यामध्ये किंवा असलेली, अशा डिक्काणी विशेष अप्रप्राहणाच्या कमतरता वेलीवर दिसू लागतोल.

### उपाययोजना :

- सर्वप्रथम साठलेले पाणी बाहेर जाण्याचे मार्ग सुडून करावेत. बांगोलील पाणी बाहेर काढावे.
- निवारा साठलेल्या पाण्याच्या अधवा याहार लगालेल्या जमिनीमध्ये पावसाची उपडीप मिळालातच घोदावरील मरिवण (असलेल्या) हातावरी. मातीमध्ये हवा खेळली राहील, असे निवेदन करावे.
- आता बन्यापासी उपडीप मिळालेली आहे. अशा विचारित परिणामाचे वेलीची मुळे मातिवारी कायं आपासाठी कोंदावर सिंगल सुपर फास्ट अवश्य गोपक हो खाली शावीत.
- पावसाचे पाणी व विविध अवश्य बोअवेलाचे पाणी बाच्या तापमानात फरक असतो. जमीन वाफशाव येताच डिवकातो व फुटून घेणेके पाणी याचे.
- जीविक कीटकांनाशके व दुर्घटी नाशकाच्या वापर डिवक व फलाळांच्या मापदण्डातुन कक्ष योंक संरक्षणाकडे लक्ष द्यावे. अशा आईताकुनी वातावरणामध्ये जीविक कीडांनाशके चांगल्या प्रकारे कायं करावात.
- अन्नवरशक यासापासीक फलाळांचा टाळाव्यात.

- डॉ. एम. डॉ. गामटेके, १४२२३१३१६६  
(प्रमुख शास्त्रज्ञ, गांधीज द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, वि. पुणे)



बागेत पाणी साठलेले असलेल्याने द्राक्षवेलीच्या बालीवर परिणाम दिसतो आहे.

JIVAGRO  
NUTRIENTS & HERBICIDE

# अम्फिरा

भुरी प्रतीबंधक, अद्वितीय बुरशीनाशक

**NRCG APPROVED**

**अनुबंध ५ मध्ये समाविष्ट**

१० दिवसांच्या अंतराने

पाहिली कावरणी ३०-४० दिवस

दुसरी कावरणी ४०-५० दिवस

१० + १० = २० दिवस

२० दिवसांचे दीर्घ कालावधी विवरण

JIVAGRO  
ARMATURA  
JF15

प्रभाग ४० मिली / एक्स